

## मराठवाडा कृषी विद्यापीठात महिला शेतकरी मेळावा संपन्न

मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या विस्तार शिक्षण संचालनालय व गृह विज्ञान महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दिनांक ३ जानेवारी २०१३ रोजी महिला शेतकरी मेळाव्याचे संपन्न झाला. या मेळाव्याचे उदघाटन महाराष्ट्र राज्याच्या माजी राज्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा मा. श्रीमती रजनीताई सातव यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु डॉ. किशनराव गोरे होते. व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, अधिष्ठाता तथा शिक्षण संचालक डॉ. विश्वास शिंदे, जालन्याच्या महिला उद्योजिका सौ. संजीवनी जाधव, परभणीचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. पी. एच. मालेगावकर, हिंगोलीचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. बी. एच. कच्छवे, श्रीमती भावनाताई नखाते, गृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. विशाला पट्टणम आणि माजी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. राजेश्वर कोटीखाने, नियंत्रक श्री. सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.



उदघाटनपर भाषणात मा. श्रीमती रजनीताई सातव म्हणाल्या की, शेतकामात महिलांचा वाटा मोठा आहे, परंतु त्यांच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महिला शिक्षित व स्वावलंबी झाल्या पाहिजेत तरच देशाची प्रगती होईल, जर देशातील साधारणता ५०% लोकसंख्या हि महिलांची असून त्यांचा विकास झाला तर देश महासत्ता होईल. बचत गटाच्या माध्यमाने ग्रामीण महिला खऱ्या अर्थाने बोलक्या झाल्या, त्यामुळे महिलामध्ये उद्योजकता निर्माण झाली. ग्रामीण महिला बचत गट स्थापन करून त्यामधे सक्रिय सहभाग नोंदवावा.



अध्यक्षीय भाषणात मा. कुलगुरु डॉ.किशनराव गोरे म्हणाले की, शेतकामात महिलांचा वाटा मोठा असूनही निर्णय प्रक्रियात त्यांचा सहभाग कमी आहे. बचत गटाच्या माध्यमातून प्रशिक्षण व ज्ञान घेऊन महिलांनी प्रक्रिया व शेती-जोड उद्योगात उतरावे. विद्यापीठाच्या कृषी शिक्षणात मुलींचा सहभाग वाढला आहे. यशस्वी उद्योजक महिलांपासून प्रेरणा व मार्गदर्शन घेऊन, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून प्रक्रिया उद्योग उभारावेत.



महिला उद्योजिका सौ.संजीवनी जाधव यांनी आवळा प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा सांगितली. त्या म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन निश्चित ध्येय ठरवून काम करावे तर निश्चित यश प्राप्त होईल. बचत गटाच्या आधारे उद्योगास सुरवात करून यश संपादन केले. उच्च गुणवत्ता असलेल्या मालास मोठी बाजारपेठ आहे, यामुळे गुणवत्ता असलेल्या मालाची निर्मिती करावी.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृह विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.विशाला पट्टनम यांनी केले. विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी महिला शेतकरी मेळाव्याचे महत्त्व मनोगतात विशद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. माधुरी कुलकर्णी तर आभार प्रदर्शन डॉ.विना भालेराव यांनी केले.

याप्रसंगी विभागप्रमुख डॉ.बी.एम.ठोंबरे यांनी संपादित केलेल्या कृषी दिनदर्शिकाचे प्रकाशन तसेच शेतीभाती मासिकाचा महिला विशेषांक, विद्यापीठाच्या शास्त्रानानी तयार केलेल्या घडीपत्रीकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.



यावेळी आयोजीत कृषी प्रदर्शनाच्या विविध दालनास महिला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्याने भेटी दिल्या. तांत्रिक सत्रात डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी पशु-संवर्धन विकासात ग्रामीण महिलांचा सहभाग यावर मार्गदर्शन केले, माता व बालकांचा आहार, आरोग्य व विकासाची मार्गदर्शिका यावर डॉ. विजया नलावडे, वेळ व पेश्याचे नियोजन यावर डॉ. हेमांगिनी सरांबेकर तर सीताफळ प्रक्रिया उद्योगावर डॉ. डी.पी.वासकर, फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग या विषयावर डॉ. दिलीप मोरे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी आयोजीत कृषी प्रदर्शनाच्या विविध दालनास महिला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्याने भेटी दिल्या. मेळाव्यास मराठवाड्यातील महिला शेतकरी, विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

;;;

जा.क्र. पीआरओ/एमकेव्ही/2013/44

दिनांक 3.1. 2013